

Ref. No.: WOCK/SEC/SE/2021-22/109

9th November, 2021

BSE Limited

Corporate Relations Department P J Towers, Dalal Street Mumbai - 400 001

Scrip Code: 532300

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

NSE Symbol: WOCKPHARMA

Dear Sir/Madam,

We enclose herewith the extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021 published today i.e. on 9th November, 2021 in Business Standard and Navshakti.

Kindly take the same on record.

Thanking you,

For Wockhardt Limited

Debashis Dey Company Secretary

Encl: As above



BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL JAIPUR BENCH, AT JAIPUR CP(CAA) No. 06/230-232/JPR/2021

CA(CAA)- 216/230-232/JPR/2020 In The Matter of the Companies Act. 2013 Section 230-232 Read with nies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016

And In the Matter of:

Sangam (India) Limited (Transferee Company), a Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and having its registered office at Atun, Chittorgarh Road, Bhilwara-311001 (Rajasthan)

Sangam Lifestyle Ventures Limited (Transferor Company), a Company incorporated under the provisions of the Companies Act, 2013 and having its registered office at Atun, Chittorgarh Road, Bhilwara-311001 (Rajasthan)

And Their Respective Shareholders and Creditors Notice of Hearing of Petition

A petition underSection-230-232 of the Companies Act, 2013 for an order sanctioning the Scheme of Amalgamationin the matter of M/s Sangam (India) Limited and M/s Sangam Lifestyle Ventures Limited and their shareholders and creditors, was presented by the Transferee Company on June 08, 2021 and as per the order of the Hon'ble NCLT, Jaipur Bench dated October 7, 2021, the date fixed for the hearing of the control of the cont

petition for approval of Scheme of Amalgamation is November 23, 2021.

Any person who seeks to support or oppose the Petition at the hearing, should send to the Authorised Representative of the Petitioner Company at the address mentioned below, a notice thereof in writing so as to reach the Petitioner Company's Authorised Representative and the NCLT, Jaipur Bench at C/6-7, Residency Area, Civil Lines, Jaipur-302001 (Rai) not later than two days before the date fixed for the hearing of the petition. Where he seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his affidavit should be furnished with his notice. Copies of the petition will be furnished o any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Brij Kishore Sharma, Practicing Company Secretar (Authorised representative of Petitioner Company)
Sangam House, Atun Chittorgarh Place: Bhilwara Road, Bhilwara 311001 (Raj. Date: 08.11.2021

E-AUCTION SALE NOTICE (under regulation 32 & 33 of IBBI (Liquidation Process) Regulations, 2016) SABER PAPERS LIMITED (In Liquidation) [SPL] CIN: U2I012PB2007PLC03I4I6

sted herein, on 'As is Where is. Whatever There is & Without Recourse' basis as per the schedule listed herein & as per the detailed terms, conditions & process listed in Bid Document which can be downloaded from https://www.bankeauctions.com & https://saberpaperscirp.wordpress.com

Lot No.		ription of Assets	Reserve Price (Rs. Lacs)	EMD (Rs. Lacs)	Incremental Bi Amt. (Rs. Lacs
1.		lage Hambran, Ludhiana, rered by registered Title Deed:	99.64	9.96	2.00
	Deed No.	Extent of Land			
	8285	4 Kanal and 0 Marla			
	8380	10 Kanal and 19 Marla			
	8381	10 Kanal and 141/2 Marla			
	TOTAL =	25 Kanal and 13.5 Marla			
2.		ncluding structure and	324.29	32.42	2.00
		Saber Papers Ltd. at village at			
		aichand, Tehsil Haroli, Una,			
	Himachal F	Pradesh.			

E-Auction Schedule : Last Date/ Time for submission of Bid Documents & EMD – 24th November 2021 (Wednesday) by 5:00 p.m. <u>E-Auction Date</u> : 26th November 2021 (Friday) from 3:00 p.m. to 5:00 p.m. (with unlimited extension of 5 mins)

terested applicants are required to deposit EMD amount either through NEFT/RTGS in the Account No. 018463300004346 in name of the beneficiary, Saber Papers Limited - In Liquidation, Bank Name: Yes Bank, Branch: Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi-110088, IFSC Code: YESB0000184 or by way of demand draft in favour of Saber Papers Limited - In iquidation drawn on any Nationalised or Scheduled Bank.

interested applicants are advised to refer to Bid Document and submit completed Bid Documents along with proof of deposit of EMD in hard copy to the liquidator and upload the same on e-auction vebsite https://www.bankeauctions.com before the last date/time of bid submission. The applicants may contact Ms. Shikha Chaudhary (Team Liquidator) – Email : ip.saberpapers@gmail.cor Ph: 011-45789408 (0) / +91- 9811527752 or Mr. Vinod Chauhan (Team E-Auction Agency) delhi@c1india.com, Ph:+91-9813887931 for any assistance.

Vikram Baja

Regn. No: IBBI/IPA-002/IP-N00003/2016-2017/10003

Liquidator, Saber Papers Ltd. (In Liquidation

Email: bajaj.vikram@gmail.com Ph: 011_45789408(O) /9999989408(M) Date: 08/11/2021 Office: 308, Pearls Business Park, Netaji Subhash Place, Pitampura, Delhi -110034

WOCKHARDT LIMITED

ered Office: D-4 MIDC, Chikalthana, Aurangabad - 431 006 Global Headquarters: Wockhardt Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

CIN: L24230MH1999PLC120720

Tel: + 91 22 2653 4444; Fax: + 91 22 2652 3905 E-mail id: investorrelations@wockhardt.com • Website: www.wockhardt.com



EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2021

	(Rs. in Crore except per share data)					
Particulars	3 MONTHS ENDED 30/09/2021	3 MONTHS ENDED 30/06/2021	3 MONTHS ENDED 30/09/2020	6 MONTHS ENDED 30/09/2021	6 MONTHS ENDED 30/09/2020	YEAR ENDED 31/03/2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Continuing Operations	867.20	861.20	730.29	1,728.40	1,336.51	2,840.57
Loss before exceptional items and tax from Continuing Operations	(29.24)	(6.00)	(85.11)	(35.24)	(278.87)	(425.86)
Net Profit / (Loss) after tax from continuing operations	37.17	(6.58)	3.29	30.59	(222.29)	(296.73)
Net Profit from discontinued operations after tax	-	-	-	-	985.33	985.33
Net Profit / (Loss) after tax	37.17	(6.58)	3.29	30.59	763.04	688.60
Total Comprehensive Income (Continuing and discontinued operations) (Comprising of Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income after tax)	(8.84)	39.06	(1.22)	30.22	773.15	684.62
Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.5/- each)	55.40	55.39	55.38	55.40	55.38	55.39
Other Equity excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet						3,321.37
Earnings per share (Face value of Rs.5/- each) * Not annualised (Continuing and discontinued operations)						
Basic Rs.	3.03*	(1.15)*	0.32*	1.88*	68.96*	61.95
Diluted Rs.	3.01*	(1.15)*	0.32*	1.87*	68.67*	61.68
Notes:						

. The results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 08, 2021. The results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company

2. Information on Standalone Financial Results are as follows:

Particulars	3 MONTHS ENDED 30/09/2021 Unaudited	3 MONTHS ENDED 30/06/2021 Unaudited	3 MONTHS ENDED 30/09/2020 Unaudited	6 MONTHS ENDED 30/09/2021 Unaudited	6 MONTHS ENDED 30/09/2020 Unaudited	YEAR ENDED 31/03/2021 Audited
Total Income (continuing operation)	314.63	282.10	309.92	596.73	497.24	1,027.99
Loss before tax from continuing operation	(89.49)	(77.57)	(87.29)	(167.06)	(420.27)	(623.77)
Loss after tax from continuing operation	(63.70)	(48.69)	(57.38)	(112.39)	(276.32)	(392.04)
Profit before tax from discontinued operation	-	-	-	-	1,484.19	1,484.19
Profit after tax from discontinued operation	-	-	-	-	985.33	985.33

3. The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's websit

For WOCKHARDT LIMITED

Dr. H. F. Khorakiwala Place: Mumbai Chairmar Date: November 08, 2021 DIN: 00045608

FORTIS MALAR HOSPITALS LIMITED

(CIN: L85110PB1989PLC045948)

Regd. Office: Fortis Hospital, Sector 62. Phase – VIII. Mohali-160062 Tel: 0172 5096001: Fax No. 0172 5096002 Website: www.fortismalar.com; Email: secretarial.malar@malarhospitals.in

STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2021**

		(₹ in La	khs except EPS)
		Consolidated	
Particulars	Quarter Ended September 30, 2021 (Unaudited)	Six Months Ended September 30, 2021 (Unaudited)	Quarter Ended September 30, 2020 (Unaudited)
Revenue from Operations	1,992.80	4,310.89	1,713.80
Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(377.34)	(562.72)	(380.54)
Loss for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(377.34)	(562.72)	(380.54)
Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(377.64)	(512.09)	(273.10)
Total Comprehensive loss for the period (Comprising loss for the period (after tax) and Other Comprehensive income (net of tax)	(420.83)	(561.08)	(244.41)
Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	1,875.70	1,875.70	1,875.70
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	6,998.76
Earnings Per Share (face value of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -			
(a) Basic	(2.01)	(2.73)	(1.45)
(b) Diluted	(2.01)	(2.73)	(1.45)

	Standalone					
Particulars	Quarter Ended September 30, 2021 (Unaudited)	Six Months Ended September 30, 2021 (Unaudited)	Quarter Ended September 30, 2020 (Unaudited)			
Revenue from Operations	1,992.80	4,310.89	1,713.80			
Loss Before Tax	(378.57)	(564.97)	(381.40)			
Loss After Tax	(378.57)	(513.78)	(274.90)			

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and six months ended September 30, 2021 submitted with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and that of the company at www.fortismalar.com.

> Fortis Malar Hospitals Limited For and on Behalf of Board of Directors

Place: Place: Gurugram Date: November 11, 2021

Daljit Singh Director DIN: 00135414



H.G. Infra Engineering Limited

CIN: L45201RJ2003PLC018049

Regd. Office: 14, Panchwati Colony, Ratanada, Jodhpur, Rajasthan – 342001, Tel.: 0291-2515327 Corp. Office: III Floor, Sheel Mohar Plaza, A-1, Tilak Marg, C-Scheme, Jaipur, Rajasthan - 302001, Tel.: 0141-4106040-41, Fax: 0141-4106044 Website: www.hginfra.com, Email: cs@hginfra.com

Extract Of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2021

Г		Standalone				Consolidated							
ı			Quarter Ende	d	Half Yea	r ended	Year ended	(Quarter Ende	d	Half Yea	r ended	Year ended
ı		September	June	September	September	September	March	September	June	September	September	September	March
S		30, 2021	30, 2021	30, 2020	30, 2021	30, 2020	31, 2021	30, 2021	30, 2021	30, 2020	30, 2021	30, 2020	31, 2021
N	р.	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	7,547.35	9,151.18	4,689.95	16,698.53	7,695.74	25,429.28	7,865.15	9,447.26	4,848.36	17,312.41	7,993.61	26,171.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	931.64	1,197.41	439.34	2,129.05	640.73	2,821.14	1,070.11	1,331.42	506.78	2,401.53	766.64	3,119.94
	Exceptional and/or Extraordinary items)												
3	Net Profit / (Loss) for the period before tax	931.64	1,197.41	439.34	2,129.05	640.73	2,821.14	1,070.11	1,331.42	506.78	2,401.53	766.64	3,119.94
	(after Exceptional and/or Extraordinary items)												
4	Net Profit / (Loss) for the period after tax	698.42	889.19	326.64	1,587.61	477.54	2,109.60	745.09	1,010.18	378.46	1,755.27	577.80	2,366.54
	(after Exceptional and/or Extraordinary items)												
5	Total Comprehensive Income for the period	697.34	888.28	328.15	1,585.62	480.56	2,106.07	744.01	1,009.27	379.97	1,753.28	580.82	2,363.01
6	Equity Share Capital	651.71	651.71	651.71	651.71	651.71	651.71	651.71	651.71	651.71	651.71	651.71	651.71
L	(Face Value of Rs. 10 per share)												
7	Other Equity (excluding revaluation reserve as						9,670.40						9,973.96
	shown in Audited Balance Sheet)												
8	Earning Per Equity Share (Face Value of												
	Rs. 10 per share) Basic & Diluted	10.72*	13.64*	5.01*	24.36*	7.33*	32.37	11.43*	15.50*	5.81*	26.93*	8.87*	36.31

1. The above Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors

at their respective meetings held on November 08, 2021. The Joint Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results ulation 33 of the SER results are available on Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and also on company's website at www.hginfra.com

For and behalf of the Board of Directors

H.G. Infra Engineering Limited Harendra Singh Chairman & Managing Director DIN-00402458

Place : Jaipur Date : November 08, 2021

BALRAMPUR CHINI MILLS LIMITED Regd. Office: FMC Fortuna, 2nd floor, 234/3A, A.J.C. Bose Road, Kolkata - 700020

CIN: L15421WB1975PLC030118, Phone No.: (033) 22874749, Fax No.: (033) 22892633

E-mail: bcml@bcml.in Website: www.chini.com EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30-09-2021

(₹ in lakhs except EPS data) **STANDALONE CONSOLIDATED** 6 months 6 months 3 months Corresponding Corresponding Year 3 months Corresponding Corresponding 3 months ended 30/09/2020 3 months ended 6 months ended 30/09/2020 ended 30/09/2021 ended 30/09/2021 SI. ended 6 months ended ended **PARTICULARS** 30/09/2021 30/09/2021 31/03/2021 31/03/2021 30/09/2020 No. 30/09/2020 in the previous in the previous in the previous in the previous year year vear vear (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) 1.28.979.56 1,21,382.73 2,35,427.00 1,21,382.73 1.28.979.56 2,35,427.00 4.81.165.70 **Total Income from operations** 2,72,013.27 4,81,165.70 2,72,013.27 27.248.52 60,917.96 2) Net Profit for the period/year (before tax and exceptional items) 10,485.52 9,511.62 20,168.10 59,610.90 10,684.27 9,945.80 20,875.41 28,271.64 3) 9,511.62 20,168.10 27,248.52 59,610.90 9,945.80 20.875.41 28,271.64 60,917.96 Net Profit for the period/year (before tax) (after exceptional items) 10.485.52 10.684.27 4) Net Profit for the period/year after tax (after exceptional items) 8,157.79 7,497.25 15,460.33 20,954.52 46,977.22 8,310.24 7,830.28 16,002.86 21,739.29 47,979.00 5) Total Comprehensive Income for the period / year 8,205.51 7,352.26 15,475.26 20,666.08 46,921.51 8,357.98 7,685.16 16,017.83 21,450.61 47,923.38 [comprising Profit for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] **Equity Share Capital** 2,050.89 2,100.00 2,050.89 2,100.00 2.100.00 2,050.89 2,100.00 2.050.89 2,100.00 2.100.00 7) Other equity 2,54,284.60 2,59,814.78 (As at 31/03/2021) (As at 31/03/2021) 8) Earnings per share (Face value of ₹ 1/- each) (not annualised for quarterly and half yearly figures): Basic and Diluted (₹) 3.89 3.51 7.37 9.66 22.01 3.96 3.66 7.63 10.02 22.48

Notes:

The above is an extract of the detailed Quarterly and Half yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full quarterly and half yearly Financial Results is available on the Stock Exchange website i.e. (www.nseindia.com / www.bseindia.com) and Company's website (www.chini.com).

Accordingly, comparative figures of the previous year/periods have been regrouped wherever applicable to make them comparable with those of the current periods' figures.

The consolidated financial results include figures pertaining to two associate companies; Visual Percept Solar Projects Pvt. Ltd. (VPSPPL) and Auxilo Finserve Pvt. Ltd. (AFPL). The Board of Directors at its meeting held on 9th August 2021 has approved the buy-back of equity shares, amounting to ₹ 21525.00 lakhs (Maximum Buy-back Size, excluding transaction costs and tax on buy-back) at a price not exceeding ₹ 410/- per equity share (Maximum Buy-back Price). At the Maximum Buy-back Price and the Maximum Buy-back Size, the indicative maximum number of equity shares to be bought back works out to 5250000 equity shares (Maximum Buy-back Price). Buy-back Shares), representing approximately 2.50% of the paid-up share capital of the Company.

The buy-back has been offered to the equity shareholders of the Company (other than the Promoters, the Promoter Group and Persons in Control of the Company) under the open market route through the stock exchanges.

During the quarter ended 30th September 2021, 4911241 equity shares have been bought back, which include 3943235 equity shares (including 6832 equity shares pending settlement) pending extinguishment as at 30th September, 2021. Consequent to the said buy-back, the Equity share capital has been reduced by ₹ 49.11 lakhs; and thereby Capital redemption reserve of an equivalent amount has been created, and the differential amount of ₹ 17534.03 lakhs has been adjusted from Other

The buy-back of equity shares commenced on 17th August, 2021 and has since been completed on 21st October, 2021 and formalities for extinguishment of the shares so bought back has been completed on 26th October, 2021. Consequent to said buy back, the Company has since purchased and extinguished a total of 5960000 equity shares at an average price of ₹ 361.14 per equity share aggregating to ₹ 21523.88 lakhs (excluding transaction costs and tax on buy-back) comprising of approximately 2.84% of

the pre buy-back paid up equity share capital of the Company. Sugar being a seasonal industry, the performance of the Company varies from quarter to quarter and results for the quarter as such are not representative of the annual performance of the Company.

The Schedule III to the Companies Act 2013 vide notification dated 24th March 2021 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) has been amended with effect from 1st April 2021 and these results have been presented giving effect to the said amendments.

For and on behalf of the Board of Directors of

Managing Director

Place of Signature : Kolkata Date: 8th November, 2021

Balrampur Chini Mills Limited Vivek Saraogi

नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ ईमेल : mumlcrd@federalbank.co.in, फोन : ०२२-२२०२२५४८, ०२२-२२०२८४२७ स्पीड पोस्ट सह ए/डी

१) श्री. गीथा सजीव, वय ५६ वर्ष, श्री. सजीव नारायण पुल्लाथ यांची पत्नी पत्ता १: फ्लॅट क्र. १०३, बिल्डिंग क्र. आर-४, आस्मी कॉम्प्लेक्स, राम मंदिर रोड, आर्शिवाद इंडस्ट्रिज जवळ, गेट क्र. ५, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४०० १०४,

पत्ता २ : बिल्डिंग क्र. ।।।/३६४, सर्व्हे क्र. १७३/३ए, पुर्न सर्व्हे क्र. ३१०/५ आणि ३१०/१७, नींड्र पंचायत, नींड्र कारा, ओननथुरूथ एटमानूर गाव, कोट्टयम तालुका, एटमानूर उपजिल्हा, कोट्टयम जिल्हा, राज्य केरळ.

२) श्री. सजीव नारायणन पुछाथ, वय ५७ वर्ष, नारायण कुंजकुज पुछाथ यांचा मुलगा. पत्ता १ः फ्लॅट क्र. १०३, बिल्डिंग क्र. आर-४, आस्मी कॉम्प्लेक्स, राम मंदिर रोड, आर्शिवाद इंडस्ट्रिज जवळ, गेट क्र. ५, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४०० १०४,

पत्ता २ : बिल्डिंग क्र. ।।।/३६४, सर्व्हे क्र. १७३/३ए, पुर्न सर्व्हे क्र. ३१०/५ आणि ३१०/१७, नींड्र पंचायत, नींड्र कारा, ओननथुरूय गाव, कोट्टयम तालुका, एटमानूर उपजिल्हा, कोट्टयम जिल्हा, राज्य केरळ.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट असा उल्लेख) अंतर्गत जारी सचना

तुम्ही १ले मुख्य कर्जदार म्हणून, तुम्ही २रे, सहकर्जदार/सह-अर्जदार म्हणून बँकेच्या नावे आवश्यक तारण करार/कर्ज दस्तावेज निष्पादित करून **मुंबई-गोरेगाव** येथील तिच्या शाखेमार्फत फेडरल बँक लिमिटेड, कंपनी अधिनियम, अंतर्गत नोंदणीकृत बँकिंग कंपनी. जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे अलवाये येथे (यानंतर बँक असा उल्लेख) कडून १२/१०/२०१७ रोजी वाटप झालेल्या कर्ज खाते क्र. १५३८७३००००२४२९ मध्ये रु. ५०,००,०००/- (रुपये पन्नास लाख मात्र) च्या रकमेची मुदत कर्ज सुविधा घेतली. बँकेकडून घेतलेल्या वरील सदर पतसुविधेच्या तारणापोटी तुम्ही ४थे यांनी खालील स्थावर मिळकतीच्या संबंधात गहाणाच्या मार्गाने बँकेच्या नावे तारण हितसंबंध बनवले.

गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन

नींड्र कारा, नींड् पंचायत, ओननथुरूथ गाव, कोट्टयम तालुका, एटमानूर उपजिल्हा कोट्टयम जिल्हा, राज्य केरळ, चा सर्व्हे क्र. १७३/३ए, पुर्नसर्व्हे क्र. ३१०/५ आणि आणि ३१०/१७ मध्ये समाविष्ट मिळकत मोजमापित ८ आरेस (१ ओर चौ. मीटर्स आणि ६ आरेस ७ चौ. मीटर्स) जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग सह नींडूर पंचायतची मोजमापित ३००० चौरस फूट दोन मजली बिल्डिंग क्र. ३/३६४ सह तिच्या सर्व सुधारण आणि सीमाबद्ध : पूर्वेला द्वारे - वकामुक्क ओनानथुरूथ रोड, उत्तरेला द्वारे - प्रकाशन के. के. यांची मिळकत, पश्चिमेला द्वारे – पुलपरंबिल राजापन यांच्या मालकीची मिळकत जमीन आणि दक्षिणेला द्वारे – कळुवेलिक दामोदरन यांच्या मालकीची मिळकत जिमन

वरील सदर गहाण तारण मिळकती यानंतर ''तारण मत्ता' असा उल्लेख. तुम्ही मान्य केलेल्या अटीचा भंग करून वरील तारण कर्जाच्या परतफेडीच कसूर केली आहे आणि खाते आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ११/१०/२०२१ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेट बनले

निम्नस्वाक्षरीकार हे फेडरल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून याद्वारे तुम्हाला कळवित आहेत की ११/१०/२०२१ रोजी रु. ४९,२५,७३४.९१ (रुपये एकोणपन्नास लाख पंचवीस हजार सातशे चौतीस आणि पैसे एक्याण्णव मात्र) सह एकत्रित १२/१०/२०२१ पासून मासिक आधारे दरसाल ९.९५% दराने पढील व्याज अधिक त्यावरील खर्च आणि प्रभाराची रक्कम बँकेच्या मुंबई-गोरेगाव शाखेकडील तुमच्या कर्ज खात्याच्या अंतर्गत संयुक्तपणे आणि वेगवेगळी तुमच्याकडून थकीत आहे

बँक तारण धनको या नात्याने सदर ॲक्टच्या कलम २ (झेडेडी) अंतर्गत उद्देश ठेऊन तुम्हाला सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सदर सूचना तारखेपासून ६० दिवसात खर्च आणि इतर प्रभार आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत पुढील व्याजासह सदरह् रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलावणे करीत आहे. कसूर केल्यास बँक तारण धनको या नात्याने कोणत्याही इतर हक्क आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता, पुढील कोणतीही सूचना न देता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत खालील नमूद तुमच्या विरुध्द मोजमापन अबलंबिण्याकरिता दबाव आणेल

- १. वरील नुसार वर्णिलेल्या तारण मत्तेचा कब्जा घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतर करणे.
- २. तारण मत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि थकबाकी वसल करण्यासाठी भाडेपट्टा अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने तिचे हस्तांतर करणे.
- 3. बँकेदारे ताब्यात घेतलेल्या तारण मत्तेच्या व्यवस्थापनासाठी कोणाही व्यक्तीची नियक्ती करणे. ४. बँकेस भरणा करण्यास अशी व्यक्ती ज्यांनी तारण मत्ता संपादित केली आहे वा अशी

व्यक्ती जिला तुम्ही थकबाकी देणे आहे वा अशी व्यक्ती जिच्याकडून तुम्हाला थकबाकी येणे आहे त्यासंबंधी बँकेस लेखी स्वरूपात सचित करणे आवश्यक आहे. सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अंतर्गत तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर सूचना

प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सदर सूचनेत नमूद करण्यात आलेली तारण मत्ता बँकेच्या पूर्वनियोजित लेखी संमतीशिवाय बँकेच्या हितसंबंधाला बाधा येऊ न देता कोणत्याही बाबतीत सदर सूचनेत उल्लेखित तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य स्वरूपात हस्तांतर करू शकत नाही.

तुम्हाला याद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३(६) अंतर्गत सूचना देण्यात येते की, जर, सदर तारण मत्तेच्या मालकांकडून हस्तांतरण झाल्यास बँकेकडे तारण मत्तेच्या संदर्भात हस्तांतरण करण्याचे हस्तांतरिती या नात्याने सर्व अधिकारांवर वैध नामाधिकार देणे आवश्यक आहे. सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत तुम्ही बँकेचे तुमच्या वरील सर्व देयाची परतफेड करण्यास कसरवार ठरल्यास सचना घ्यावी आणि बँक सदर ॲक्ट अंतर्गत उपायांची कार्यवाही करतील. तुम्ही पुढे त्यासंबंधी बँकेस सर्व रक्कम, आकार आणि करण्यात आलेल्या खर्चाचा भरणा करण्यास जबाबदार असाल. विहित वेळेत तारण मत्तेच्या विमोचनाकरीता आपले लक्ष ॲक्ट च्या कलम १३(८) च्या तरतुर्दींकडे वेधण्यात येत आहे. तारण मत्तेच्या विक्री प्रक्रियेतून थिकतांची वसली न झाल्यास बँक तुमच्याकडून व्यक्तिगत थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करेल. त्यांच्या थकबाकीच्या वसुलीकरिता सदर सूचना बँकेकडे उपलब्ध असलेल्या हक्कांचा आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता निर्गमित करण्यात येत आहे.

सदर दिनांक, १२ ऑक्टोबर, २०२१

दि फेडरल बँक लि.करिता श्री. उन्नीक्रिष्णन व्ही. के. असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट

लोन कलेशक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट - मुंबई डिव्हिजन (सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी)



नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्व. आरोग्य अभियांत्रिकी विभाग (मलनि:सारण) ई-निविदा सुचना क्र. ०६ सन २०२१-२२ शुध्दीपत्रक क्र.१

निविदा सुचना क्र. ०६ सन २०२१-२२ मधील कामांची ई-निविदा दै.दिव्यमराठी, दै.पुण्यनगरी, दै.नवशक्ती, दै.नवभारत, दै.प्रातकाल हिंदी, दै.सामना व दै.फ्रिप्रेस जनरल या वर्तमान पत्रात दि.२२/१०/२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामध्ये अ.क्र.१ या कामाला खालिल प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

ऑनलाईन निविदा संच विक्री दि.०९/११/२०२१ ते दि. १६/११/२०२१

- ऑनलाईन सादरीकरणाची अंतिम मुदत दि.१६/११/२०२१ द्पारी ३.००
- ऑनलाईन सादर केलेल्या निविदा शक्य झाल्यास दि. १७/११/२०२१ रोजी उघडण्यात येतील
- उर्वरीत निविदा अटीशर्ती मध्ये कुठलाही बदल नाही.

नोअर परेल, मुंबई- ४०० ०१३.

रीसीएस मागे, ठाणे (प.), मुंबई-६०७.

अनु कर्ज खाते कर्जदार/ सह-कर्जदार, कायदेशीर

किचन रेग्युलर) सह २ कव्हर्ड कार पार्किंगचे सर्व ते भाग आणि विभाग.

मिळकत राखीव किंमतीच्या खाली विकली जाणार नाही.

. स्वीकारण्याचे ''प्राधिकृत अधिकाऱ्याचे स्वेच्छा निर्देश असतील.

३. बोली वाढविण्याची रक्कम रु. १०,०००/- (रुपये दहा हजार मात्र) राहील.

येईल आणि मिळकत नवीन लिलाव/खाजगी कराराने विक्रीसाठी ठेवण्यात येईल

समाविष्ट मिळकतीवरील भारासंबंधित चौकशी स्वत: स्वतंत्रपणे करावी.

ठिकाण : ठाणे

दिनांक : ०९/११/२०२१

अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अयशस्वी बोलीदारांना डिमांड ड्राफ्ट लिलावानंतर परत करण्यात येईल.

६. नोंदविलेल्या कारणासाठी विक्री तहकूब/खंडित करण्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांचे स्वेच्छा निर्देश राहतील

. मिळकतीचे निरीक्षण २२ **नोव्हेंबर, २०२१ रोजी स. ११.०० ते सायं. ५.०० दरम्यान** करता येईल.

वारसदार/ कायदेशीर प्रतिनिधी/ हमीदार

श्री सप्तर्षी कमलाकांत घोष (कर्नदार),

सौ. मुनमुन रतनकुमार रॉय (सह-कर्जदार)

 $T\Lambda T\Lambda$

क्र. आणि

शाखा

९३११५३३

लागणार आहे.

सही/-xxx अधिक्षक अभियंता

गाखेचा पत्ताः लोढा आय-थिंक टेक्नो कॅम्पस, ए बिल्डिंग, ४था मजला, पोखरण रोड क्र. २लगत

. सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट), रुल्स २००२ च्या नियम ९(१) च्या परंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-

<mark>लिलाव विक्री सूचना.</mark> सर्व सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार किंवा त्यांचे कायदेशीर वारस/ प्रतिनिधी (कर्जदार) यांना सूचना याद्वारे देण्यात येते

की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि., (टीसीएचएफएल) कडे गहाण आहे जिचा प्रत्यक्ष कब्जा

टीसीएचएफएल च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती खालील नमृद कर्जदार आणि सह-कर्जदार च्या एकूण रकमेच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'', तत्त्वाने २९ **नोव्हेंबर, २०२१** रोजी विकण्यात येणार आहे.

राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम खाली नमूद केलेली आहे. ज्याअ**र्थी तारण मत्तेची विक्री ही तारण कर्जाच्या वसुलासाठी**

करण्यात येणार आहे. सूचना याद्वारे देण्यात येते की, विक्री पुढे ढकलणे/खंडीत करण्याचा कोणताही आदेश नसल्यास सदर तारण मत्ता/ मिळकत सदर दि. **२९ नोव्हेंबर, २०२१ रोजी** दु. २ वा. ई-लिलावाने विकण्यात येणार आहे. ई-लिलवामध्ये सहभागी होण्यासाठी इअरचा

डिमांड ड्राफ्ट समाविष्ट मोहेरबंद लिफाफा **दि. ^२६ नोव्हेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत** किंवा तत्पूर्वी **टीसीएचएफएल.** च्य

प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे शाखेचा पत्ता टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि., लोढा आय-धिंक टेक्नो कॅम्पस, बिल्डिंग, ''ए'' ४था मजला, पोखरण रोड क्र. २ लगत, टीसीएस च्या मागे, ठाणे (प.), मुंबई–४०० ६०७. येथे सादर करणे आवश्यक आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन: गाव रांजनोली, तालूका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे स्थित "अमंत्र" म्हणून ज्ञात प्रस्तावीत रहिवासीत

कॉम्प्लेक्स मधील इमारत क्र. एफ च्या तेहेतीसाव्या मजल्यावर स्थावर मिळकत धारक फ्लॅट क्र. ३३४, (समाविष्ट ३ बेडरूम, हॉल

*टिप : बिल्डर आणि सोसायटीची थकबाकी/ प्रभार जो रु. १२.५० लाखांपेक्षा अधिक आहे तो यशस्वी बोलीदाराद्वारे सोसार

लेलावात सर्वसामान्य जनतेला व्यक्तिशः त्यांची बोली सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. कर्जदार/ सह-कर्जदार यांना यादारे सद

सचनेच्या प्रकाशानाच्या तारखेपासन १५ दिवसांच्या आत पढील व्याजासह संपूर्ण थकेबाकीचा भरणा करण्याची शेवटची संधी देण्यात येत आहे कसूर केल्यास स्थावर मिळकतीची विक्री परिशिष्टानुसार करण्यात येईल. प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे वरील सदर थकबाकी, व्याज आणि खर्च

(विक्रीच्या) खर्चासह) जमा केल्यास किंवा असे थेकीत कर्ज. व्याज आणि खर्च जमा केल्याचा समाधानकारक परावा त्यांना दिल्यास विक्री

. थांबविण्यात येईल. सदर विक्रीशी संबंधित कोणतेही काम करणारे अधिकारी किंवा अन्य व्यक्तींना विक्रीमध्ये सहभागी होता येणार नाही. तथापि

ई-लिलाव प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह **२९ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. २.०० ते दु. ३.००** दरम्यान पोर्टल

येथील परिशिष्टात विनिर्दिष्ट मिळकतीचे तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या योग्य माहितीनुसार नमूद करण्यात आले आहेत, परंतु निम्नस्वाक्षरीकार सदर उद्योषणेमधील कोणतीही चूक, चुकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी नाहीत. बोली रक्कम किंवा

४. मिळकतीच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली शाखा पत्त्यावर देय ''टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.'' च्या नावे डिमांड ड्राफ्टच्य

स्वरूपात इसारा रकमेसह परिपूर्ण असाव्यात. एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस द्वारे इअर चा भरणा करण्याकरीता. कपया प्राधिकत

ෑ उच्चतम बोलीदारांना संचाचे खरेदीदार म्हणून घोषित करण्यात येईल मात्र तो/ती बोलीसाठी कायद्याने पात्र असावेत आणि पुढे त्यांची बोली

रक्कम राखीव किंमतीपेक्षा कमी नसावी. जेव्हा प्रस्ताव किंमत स्पष्टपणे अपुरी असेल आणि तसे करणे अनुचित असेल त्यावेळी उच्चतम बोली

. खरेदीदार म्हणून घोषित झालेल्या व्यक्तीने त्वरित म्हणजेच अशा घोषणेनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे २४ तासात खरेदी किंमतीच्या पंचवीस

टक्के रक्कम ज्यामध्ये इअर रक्कम समाविष्ट जमा करणे आवश्यक आहे. जमा करण्यास कसूरवार ठरल्यास जमा केलेली रक्कम जप्त करण

९. वरील सदरन्सार सुरुवातीची रक्कम जमा केल्यानंतर खरेदी किंमतीच्या उर्वरित रक्कम मिळकतीची विक्री निश्चिती तारखेपासून १५ दिवसां

केंवा पूर्वी किंवा १५ दिवस रविवार किंवा अन्य सुट्टी असल्यास १५ व्या दिवसानंतर पुढील पहिल्या कामकाजाच्या दिवशी खेरेदीदाराने जमा

करणे आवश्यक आहे. १०. वरील कालावधीत प्रदानात कसर केल्यास नवीन लिलाव/खाजगी कराराने विक्रीसाठी ठेवण्यात येईल. टाटा

कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि. कडे जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि कसूरवार खरेदीदारास मिळकतीवरील सर्व दावे त्यागावे

११. टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि. ला ज्ञात कोणत्याही बोजाचा तपशील ज्यासाठी मिळकत बांधील आहे: उपरोक्त नमद मिळकत

मिळकत तपशीलानुसार. इच्छुके बोलीदानांना सल्ला दिला जातो की, त्यांनी मिळकत कर, विद्युत आदीच्या उद्भवणाऱ्या संविदात्मक दायित

१२. इतर कोणताही तपशिल आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण प्रक्रियेकरिता संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार मे. ४क्लोजर, ब्लॉक्

क्र. ८१४२०००६१. subbarao@bankauctions.in किंवा अरिजित भट. ईमेल आयडी Ariiit.bhatt@tatacapital.com प्राधिकत

अधिकारी मोबाईल क्र. ९०२९०७३२८० यांना संपर्क करू शकतात. कृपया तुमची शंका व्हॉट्सॲप क्रमांक- ९०२९०७३२८० येथे पाठवावी

१३. उच्चत्तम घोषीत बोली रक्कमेवर उच्चत्तम बोलीद्वारे १% टीडीएस प्रयोज्य आणि देय आहे. सदर देय मालक/ कर्जदारांच्या पॅन मध्ये उच्चत्त

कृपया टीप: टीसीएचएफएल ही सदर मिळकतीच्या विक्री/लिलाव करिता नमूद भागीदाराशिवाय दुसऱ्या कोणत्याही ब्रोकर/एजंट शी जोडलेली

नाही. इच्छुक पक्षकारांनी सदर बाबतीतील सर्व शंका आणि चौकशी करिता निम्नस्वाक्षरीकार किंवा प्राधिकत अधिकारी यांच्याशी संपर्क करावा

बोलीदारांद्वारे जमा करणे आवश्यक आहे आणि चलनची प्रत आमच्या कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे

१४. कृपया वरील तपशिलाकरिता तारण धनकोंची वेबसाईट https://bit.ly/3bSjvWO येथे दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

5. ६०५ए, ६वा मजला, मैत्रीवनम कमर्शिअल कॉम्प्लेक्स, अमीरपेठ, हैदराबाद- ५०००३८ द्वारा त्यांचे समन्वयक श्री यु. सुब्बराव, मोबा.

ते विकलेल्या मिळकतीमध्ये कोणतेही हितसंबंध संपादित करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रस्ताव निविदा आणू शकतात.

बोलीदारासह कोणताही वाद उद्भवल्यास संचाची तारण धनकोंच्या निर्देशांच्या अधिन लिलावात पुन्हा विक्री करण्यात येईल.

विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील विहित अटी आणि खालील पुढील अटींच्या अधीन राहील :

रक्कम आणि मागणी

सूचनेची तारिख

ह. १,०५,२४,८०७/-

29.90.2082

मागणी सूचनेनुसार राखीव किंमत इसारा रक्कम

| \$3,00,000/- | \$,30,000/-

तारण मत्ता/स्थावर मिळकतीची विक्री, ''जे आहे जेथे आहे अटीवर'' खालील दिलेल्या संक्षिप्त विवरणानुसार करण्यात येईल

जनसंपर्क/जा.क्र./३३१/दि.०८/११/२०२१ सार्व. आरोग्य अभियांत्रिकी विभाग (मलिन नाशिक महानगरपालिका, नाशिक झाडे लावा, झाडे जगवा

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.

हे हद्दीत राहत नसुन त्यांना नोटीस बजावणेत आले नाही. सदर नोटीसीबाबत कोणची हरकत असल्यास त्यांनी दिनांक २३/११/२०२१ रोजी सुनावणीच्या अंतीम तारखेस हजर राहुन लेखी हरकत नोंद्रवावी. त्यानंतर आलेल्या हरकतीचा वेचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी सही XXX/ तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण वसई

जाहीर नोटीस

तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण यांचे न्यायालयात अर्जदार **श्री. काशिनाथ गोविंद**

पाटील, रा. चंदनसार. ता. वसई, यांनी. गांव

मौजे, कोपरी, चंदनसार, ता. वसई यथील १) स. न

९८ हि.नं. ३ क्षेत्र ०.८३.७० हे. आर. पो. ख ०.०८.९०

आकार १७.०६, २) स. न. १५ हि नं. १ क्षेत्र ०.०४.६० पो

ख. ०.००, आकार ०.०८, ३) स. न. १५ हि नं २ क्षेत्र ०

०५-३० पो ख ० ०० ५० आकार १ ०० या जमिनीहे मालक श्रीम. अनिता अरंविद आचार्य, व इतर १३,

रा. मुंबई यांचे नांचे दाव्यातील ७/१२ उताऱ्यात कब्जेदार सदरात आहेत. सदर जिमनीची अर्जदार

यांनी महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन

अधिनियम १९४८ अन्वये दावा क्रमांक ३२ ग/

०३/२०२१/दनांक २१/०१/२०२१ रोजी दाखल केलेला आहे. सदरची जमीन **श्री. काशिनाथ**

गोंविद पाटील, रा चंदनसार, ता. वसई यांचे कुब्जे

वहिवाटीत आहे. जमिनीचे मालक **श्रीम. अनित**

अरंविद आचार्य, व इतर १३, रा. मुंबई. ता. वसई,

जाहीर नोटीस

गास, ता. वसई. जि. पालघर, येथील स.न.४७ हि.न.१३, हि मिळकत अँथोनी लॉरेन्स पिरेल व स्टेला मतेस परेरा व इतर १ ह्यांचे संयुक्त मालकी कब्जेवहिवटीची असून सदर मिळकतीतील अँथोनी लॉरेन्स पिरेल ह्याचे मालकीचे क्षेत्र (हे. आर) ०.०१.९० आकार ०.४७ व स्टेला मतेस परेरा व इतर १ ह्याचे मालकीचे क्षेत्र (हे. आर) ०.०१.९० आकार ०.४७ इतके आहे. सदर संपृण मिळकत मिळकतीच्या मालकांनी माझे अशिलांन कायम विकत देण्याचे मान्य व कबल केले आहे. तरी सदरचे मिळकतीवर कोणाही व्यकित वा संस्थेच्या कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा अधिकार असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झालेपासून १४ (चौदा) दिवसांचे आंत आमचे कार्यालय आफिस नं. २, सुप्रिम बिल्डिंग, डांगे टावरच्या मागे, फ्लायओव्हर ब्रिज जवळ. नालासोपारा (प), ४०१ २०३, येथे सर्व लेखी कागदोपत्री पराव्यासहित खालील पत्याव ळ्वावे, अन्यथा तसा कोणाचाही, कोणत्यार्ह प्रकारचा हक्क पूर्ण करण्यात येईल. कागदोपत्री पराव्याविना आलेल्या हरकतीचा विचार केल जाणार नाही सर्व संबधितांनी नोंद घ्यावी.

रिना एस. राड्रीग्ज देनांक: ०९/११/२०२१ वकील उच्च न्याल्याल्

जाहीर सूचना जे संबंधीत आहेत त्यांना

मला **मे. घाटकोपर लॅन्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन,** इंडियन पार्टनरशीप ॲक्ट, १९३२ अंतर्गत नोंदणीकृत भागीदारी संस्था, ज्यांचे कार्यालय १, शिव आशिष, एम.जी.रोड, मुलुंड(पश्चिम), मुंबई ४०० ०८० येथे याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे वर्णन मिळकतीच्या संदर्भात नामाधिकार तपासण्यास सांगितले आहे.

कोणत्याही व्यक्तीस खालील उल्लेखित मिळकत किंवा त्याचा कोणताही भागासंदर्भात विक्री, अदलाबदल, गहाण, भेट, विश्वस्त, वारसा, कब्जा, सुविधाधिकार, कुळवहिवाट, भाडेपट्टा, प्रभार, धारणाधिकार किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा. अधिकार, नामाधिकार किंवा हितसंबंध काही असल्यास लिखित स्वरुपात त्यापृष्ठ्यर्थ कागदपत्रांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय येथे १०१, रोझ रेसिडन्सी, १ ला मज[े]ला, दिक्षित रोड (एक्स्टे), श्रद्धानंद रोड लगत, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ येथे किंवा ईमेल द्वारे Adv.mark.dmello@gmail.com येथे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास खालील उल्लेखित मिळकतीमध्ये कोणत्याही व्यक्तीचा दावा, अधिकार, नामाधिकार किंवा हितसंबंध नसल्याचे समजण्यात येईल आणि असा दावा काही असल्यास त्यागित करण्यात येतील.

<u>उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट</u>

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आणि मुंबई उपनगर आणि कुर्लाच्या नोंदणीकृत जिल्हा आणि महसूल गाव घाटकोपर, तालूका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हामध्ये स्थित असलेलें आणि वसलेले आणि जगदुशा नगर, घाटकोपरचा ३० फीट रुंद रस्ता असलेले सिटी सर्व्हे क्र. ७४/१(भाग)धारक चा जमीन आणि मैदान, मोजमापीत ६,००४ **चौरस मीटर्स**चे **सर्व ते** भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध पदीलप्रमाणे:

उत्तरेकडून किंवा त्यादिशेने : ६० फीट रुंद डीपी रोड दक्षिणेकडून किंवा त्यादिशेने : ३० फीट रुंद रस्ता : जगदुशा नगरचा प्लॉट क्र. ४, ६, ८, १०, १२, पूर्वेकडून किंवा त्यादिशेने

१४, १६, १८, २०, २२, २४, २६, २८, ३०, ३२, ३४, ३६, ३८, ४०, ४२, ४४, ४६, ४८, ५०, ५२, ५४, ५६, व ५८

पश्चिमेकडून किंवा त्यादिशेने : जगदुशा नगरचा प्लॉट क्र. १, ३, ५, ७, ९, ११, १३, १५, १७, १९, २१, २३, २५, २७, २९, ३१, ३३, ३५, ३७,

३९ व ४१ दिनांक: ९ नोव्हेंबर, २०२१ ठिकाण: मुंबई

सही / (मार्क डिमेलो) वकील, उच्च न्यायालय

WOCKHARDT LIMITED

Registered Office: D-4 MIDC. Chikalthana, Aurangabad - 431 006 Global Headquarters: Wockhardt Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 CIN: L24230MH1999PLC120720

Tel: + 91 22 2653 4444; Fax: + 91 22 2652 3905 E-mail id: investorrelations@wockhardt.com • Website: www.wockhardt.com



EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2021

			(Rs. in Crore except per share data)				
Particulars	3 MONTHS ENDED 30/09/2021	3 MONTHS ENDED 30/06/2021	3 MONTHS ENDED 30/09/2020	6 MONTHS ENDED 30/09/2021	6 MONTHS ENDED 30/09/2020	YEAR ENDED 31/03/2021	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total Income from Continuing Operations	867.20	861.20	730.29	1,728.40	1,336.51	2,840.57	
Loss before exceptional items and tax from Continuing Operations	(29.24)	(6.00)	(85.11)	(35.24)	(278.87)	(425.86	
Net Profit / (Loss) after tax from continuing operations	37.17	(6.58)	3.29	30.59	(222.29)	(296.73	
Net Profit from discontinued operations after tax	-	-	-	-	985.33	985.3	
Net Profit / (Loss) after tax	37.17	(6.58)	3.29	30.59	763.04	688.60	
Total Comprehensive Income (Continuing and discontinued operations) (Comprising of Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income after tax)	(8.84)	39.06	(1.22)	30.22	773.15	684.62	
Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.5/- each)	55.40	55.39	55.38	55.40	55.38	55.3	
Other Equity excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet						3,321.3	
Earnings per share (Face value of Rs.5/- each) * Not annualised (Continuing and discontinued operations)							
Basic Rs.	3.03*	(1.15)*	0.32*	1.88*	68.96*	61.9	
Dijuted Rs.	3.01*	(1.15)*	0.32*	1.87*	68.67*	61.6	

Place: Mumbai

Date: November 08, 2021

1. The results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 08, 2021. The results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.

2. Information on Standalone Financial Results are as follows:

Particulars	3 MONTHS ENDED 30/09/2021 Unaudited	3 MONTHS ENDED 30/06/2021 Unaudited	3 MONTHS ENDED 30/09/2020 Unaudited	6 MONTHS ENDED 30/09/2021 Unaudited	6 MONTHS ENDED 30/09/2020 Unaudited	YEAR ENDED 31/03/2021 Audited
Total Income (continuing operation)	314.63	282.10	309.92	596.73	497.24	1,027.99
Loss before tax from continuing operation	(89.49)	(77.57)	(87.29)	(167.06)	(420.27)	(623.77)
Loss after tax from continuing operation	(63.70)	(48.69)	(57.38)	(112,39)	(276.32)	(392.04)
Profit before tax from discontinued operation	-	=	-	-	1,484.19	1,484.19
Profit after tax from discontinued operation	-	-	-	-	985.33	985.33

3. The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.wockhardt.com). For WOCKHARDT LIMITED

> Sd/-Dr. H. F. Khorakiwala

Chairman DIN: 00045608

STATUTORY AND OTHER APPROVALS REQUIRED FOR THE OFFER:

As of the date of this DPS, to the best of the knowledge of the Acquirer, there are no Statutory Approvals required by the Acquirer to complete this Offer. In case, if any Statutory Approval(s) are required or become applicable at a later date before the closure of the Tendering Period, the Offer shall be subject to the receipt of such Statutory Approval(s). The Acquirer shall make the necessary applications for such Statutory Approvals. In the event of non-receipt of any of such Statutory Approvals which may become applicable for the purchase of the Equity Shares under this Offer, the Acquirer shall have the right to withdraw the Offer in accordance with the provisions of Regulation 23(1) of the Regulations.

In the event of withdrawal of this Offer, for reasons outside the reasonable control of the Acquirer, a Public Announcement will be made within two (2) working days of such withdrawal, in the same newspapers in which this DPS has been published and copy of such Public Announcement will also be sent to SEBL Stock Exchanges and to the Target Company at its Registered Office.

- In case of delay in receipt of any Statutory Approval(s), pursuant to Regulations 18(11) of the Regulations, SEBI may, if satisfied, that delay in receipt of requisite Statutory Approval(s) was not attributable to any willful default, failure or neglect on the part of the Acquirer to diligently pursue such approvals, may grant an extension of time for the purpose of the completion of this Offer, subject to Acquirer agreeing to pay interest for the delayed period, provided where the Statutory Approval(s) extend to some but not all Equity Shareholders, the Acquirer has the option to make payment to such Shareholders in respect of whom no Statutory Approval(s) are required in order to complete this Open Offer. Further, in case the delay occurs on account of wilful default by the Acquirer in obtaining any Statutory Approval(s) in time, the amount lying in the Escrow Account will be liable to be forfeited and dealt with pursuant to Regulation 17(10)(e) of the Regulations.
- NRI and OCB holders of the Equity Shares, if any, must obtain all requisite approvals required to tender the Equity Shares held by them in this Offer (including, without limitation, an approval from the RBI, since the Equity Shares validly tendered in this Offer will be acquired by a non-resident entity), and submit such approvals along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement and other documents required to accept this Offer. Further, if holders of the Equity Shares who are not persons resident in India (including NRIs, OCBs, FIIs, FPIs) had required any approvals (including from the RBI or the FIPB or any other regulatory body) in respect of the Equity Shares held by them, they will be required to submit copies of such previous approvals, along with the other documents required to be tendered to accept this Offer. If such approvals are not submitted, the Acquirer reserves the right to reject such Equity Shares tendered pursuant to this Offer.

VII. INTEREST PAYMENT AND CONTINUING SHAREHOLDERS

- The Offer Price of ₹122 (Rupees One Hundred and Twenty Two only) ("Offer Price") per equity share (as per the calculation of Offer Price on the date of trigger i.e. January 25, 2017) is in compliance with Regulation 8 of SEBI (SAST) Regulations, 2011 and will be paid to all public shareholders who have validly tendered their shares in this open offer, except those public shareholders who are included under point no. 2 below.
- The Offer Price of ₹182.90 (Rupees One Hundred Eighty Two and Paise Ninety only) ("Offer Price for continuing public shareholders") per Equity Share (Offer Price of ₹122 and an interest of ₹60.90 calculated @10% p.a. on the said Offer Price till the date of actual payment of consideration), will be paid only to those public shareholders who were holding equity shares on the triggered date i.e. January 25, 2017 and continued to be shareholders on the closure date of the Offer and have validly tendered shares out of shares held on January 25, 2017 in response to the Offer.

VIII. TENTATIVE SCHEDULE OF ACTIVITIES PERTAINING TO THE OFFER:

सही/-श्री. अरिजित भट, प्राधिकृत अधिकारी,

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि

Nature of Activity	Date	Day
Date of the PA	October 29, 2021	Friday
Date of publishing the Detailed Public Statement	November 09, 2021	Tuesday
Last date for filing of Draft Letter of Offer with SEBI	November 16, 2021	Tuesday
Last date of a competing offer	December 01, 2021	Wednesday
Latest date by which SEBI's observations will be received	December 08, 2021	Wednesday
Identified Date*	December 10, 2021	Friday
Last date by which the Letter of Offer will be dispatched to the Shareholders (Except the Acquirer/Promoter/Promoter Group of the Target Company and Dhir Group) as on the identified date	December 17, 2021	Friday
Last date by which the recommendation of the committee of Independent Directors of the Target Company will be given and published	December 21, 2021	Tuesday
Last Date for revising the Offer Price/number of shares	December 22, 2021	Wednesday
Date of Public Announcement for Opening the Offer	December 23, 2021	Thursday
Date of Commencement of the Tendering Period ("Offer Opening date")	December 24, 2021	Friday
Date of Closing of the Tendering Period ("Offer Closing date")	January 06, 2022	Thursday
Last date for communicating rejection/ acceptance and payment of consideration for accepted equity shares/credit of unaccepted shares to demat account	January 20, 2022	Thursday

Identified Date is only for the purpose of determining the names of the Public Shareholders (Except the Acquirer/Promoter/Promoter Group of the Target Company and Dhir Group) as on such date to whom the Letter of Offer will be sent. It is clarified that all the holders (registered or unregistered) of Equity Shares (except those who are excluded from the ambit of Public Shareholders) of the Target Company, are eligible to participate in this Offer any time during the tendering period of the Offer.

PROCEDURE FOR TENDERING THE SHARES IN CASE OF NON RECEIPT OF LETTER OF OFFER:

- All the Public Shareholders holding the Equity Shares in dematerialized form registered or unregistered, are entitled to participate in this Offer, any time before the closure of the tendering period of this Offer. Further, SEBI vide its Circular No. SFBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/144 dated July 31, 2020 has clarified that shareholders holding securities in physical form are also allowed to tender shares in the Open Offers. However, such tendering shall be as per the provisions of the Regulations.
- Persons who acquired Equity Shares of the Target Company but (a) who have not received the Letter of Offer ('LoF'), (b) who have acquired the Equity Shares but whose names do not appear in the register of members of the Target Company as on the Identified Date or unregistered owners may participate in this Open Offer.
- The Open Offer will be implemented by the Company through Stock Exchange Mechanism made available by the Stock Exchange in the form of a separate window ("Acquisition Window") as provided under Circular Nos. CIR/CFD/

- POLICY/CELL/1/2015 dated April 13, 2015 and CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 09, 2016 issued by SEBI.
- BSE Limited, Mumbai ("BSE") shall be the Stock Exchange for the purpose of tendering the Equity shares in the Open Offer. The Acquirer has appointed S W Capital Private Limited as Buying Broker for the Open Offer through whom the purchases and settlement of the Shares tendered in

the Open Offer shall be made. The Contact Details of the Buying Broker are as under: S W Capital Private Limited 4th Floor, Sunteck Centre, 37/40, Subhash Road, Near Garware House,

Vile Parle (E), Mumbai - 400 057, Maharashtra, India Contact Person: Mr. Hemant Shah

E-Mail ID: hemant.shah@swcapital.in SEBI Registration No.: INZ 230013039 (NSE) / INZ 010013035 (BSE)

Tel. No.: + 91 22 4268 7451/39; **Fax No.:** + 91 22 4268 7436 The Letter of Offer would be available on the website of SEBI i.e. www.sebi.gov.in.

THE DETAILED PROCEDURE FOR TENDERING THE SHARES IN THE OFFER

WILL BE AVAILABLE IN THE LETTER OF OFFER. OTHER INFORMATION:

For the purpose of disclosures in this DPS relating to the Target Company, the Acquirer has relied on the publicly available information and information provided by the Target Company and have not independently verified the accuracy of details of the Target Company. Subject to the aforesaid, the Acquirer accepts the responsibility for the information contained in the Detailed Public Statement and also for the obligations of the Acquirer laid down in the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments made thereof.

Pursuant to Regulation 12 of the Regulations, the Acquirer has appointed Mark Corporate Advisors Private Limited as Manager to the Offer.

The Acquirer has appointed **Bigshare Services Private Limited**, as Registrar to the Offer having Office at 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai 400 059, Tel No.: +91 22 6263 8200, Fax No.: +91 22 6263 8280, E-Mail ID: openoffer@bigshareonline.com, Investor Grievance E-Mail ID: investor@bigshareonline.com; Contact Person: Mr. Arvind Tandel, SEBI Reg. No.: INR000001385.

- In this DPS, any discrepancy in any table between the total and sums of the amount listed is due to rounding off and/or regrouping.
- This DPS and the PA will also be available on the website of SEBI i.e. www.sebi.gov.in.

MARK

Issued by Manager to the Offer: Mark Corporate Advisors Private Limited CIN: U67190MH2008PTC181996

SEBI Regn No.: INM000012128 404/1, The Summit Business Bay, Sant Janabai Road (Service Lane), Off Western Express Highway, Vile Parle (East), Mumbai-400 057 Contact Person: Mr. Manish Gaur

Tel. No.: +91 22 2612 3207/08 E-Mail ID: openoffer@markcorporateadvisors.com

Website: www.markcorporateadvisors.com

Naresh Kumar Bansal

Place : Delhi Date: November 09, 2021

For and on behalf of the Acquirer: